

कॉर्पोरेट बँकिंग ग्राहकांसाठी शुल्काचे वेळापत्रक

अनुक्रमणिका	शुल्काचे स्वरूप / फी	शुल्क / फी तपशील
1	प्रक्रिया शुल्क	सुविधा रकमेच्या 2% पर्यंत
2	प्रपोजल लॉगिन फी (परतावा न करता येणारी)	लागू नाही
3	नूतनीकरण / पुनरावलोकन शुल्क- विद्यमान केसेससाठी	सुविधा रकमेच्या 1% पर्यंत
4	CCOD खात्यातील त्रैमासिक सरासरी वापराच्या बाबतीत वचनबद्धता शुल्क < 60% आहे	वास्तविक वापर आणि तिमाहीसाठी 60% च्या सरासरी वापरामधील फरकावर 0.5% प्रतिवर्ष
5	टेक ओव्हर / प्री-क्लोजर चार्जस (संपूर्ण प्री-क्लोजर)	<u>खेळते भांडवल</u> : मंजूर केलेल्या रकमेच्या ५% पर्यंत <u>मुदत कर्ज</u> : मूळ थकबाकीच्या 5% पर्यंत
6	मुदत कर्ज: भाग प्री-क्लोजर	प्रीपेड मूळ रकमेवर 5% पर्यंत
7	OD/CC मध्ये ओव्हरलाइन शुल्क विथड्रॉवल मर्यादेपेक्षा अधिक उपयोग	ओव्हरलाइनच्या तारखेपासून मर्यादेच्या नियमितीकरणाच्या तारखेपर्यंत विथड्रॉवल मर्यादेच्या वर काढलेल्या मर्यादेच्या 24% पर्यंत दरवर्षी
8	कालबाह्य झालेल्या तात्पुरत्या ओव्हरड्राफ्टसाठी (TOD) दंडात्मक शुल्क	मर्यादेच्या नियमितीकरणाच्या तारखेपर्यंत वापरल्या गेलेल्या मर्यादेवर प्रतिवर्ष 24% पर्यंत
9	मुदत कर्जासाठी दंडात्मक शुल्क	थकबाकीच्या हप्त्यांवर वार्षिक 36% पर्यंत परंतु थकबाकी नियमित होईपर्यंत अदा केलेले नसल्यास
10	मंजूर तात्पुरता ओव्हरड्राफ्ट (TOD) आणि तदर्थ मर्यादांवर वाढीव व्याज	सुविधा नियमित होईपर्यंत, मंजूर TOD आणि तदर्थ मर्यादांच्या वापरावर दरवर्षी 2% पर्यंत
11	फिक्स्ड वरून फ्लोटिंग रेट किंवा त्याउलट कर्ज बदलण्यासाठी रूपांतरण शुल्क,	<u>मुदत कर्ज</u> : मूळ थकबाकीवर 0.25% एकवेळ शुल्क किंवा रु 5000/- यापैकी जे जास्त असेल ते <u>खेळते भांडवल</u> : मंजूर रकमेवर 0.25% एक वेळ शुल्क किंवा रु 5000/- यापैकी जे जास्त असेल ते
12	<u>खेळते भांडवल</u> : स्टॉक स्टेटमेंट सादर न करणे/कराराचे पालन न करणे/नूतनीकरण दस्तऐवज सादर न करणे/मालमत्ता किंवा स्टॉक विमा सादर न करणे यासाठी दंडात्मक शुल्क	अटींची पूर्तता होईपर्यंत वापरलेल्या मर्यादेवर दरवर्षी 24%

13	<u>मुदत कर्ज</u> : मालमतेचा विमा/ करार न पाळल्याबद्दल दंडात्मक शुल्क	अटीची पूर्तता होईपर्यंत मुद्दल थकबाकीवर दरवर्षी 24% पर्यंत
14	LC Usance वर कमिशन	पहिल्या 3 महिन्यांसाठी Usance LC वर वार्षिक 1.5% पर्यंत: किमान रु 2000/- LC Usance कालावधीसाठी अतिरिक्त 1.5% 3 महिन्यांपेक्षा जास्त परंतु 6 महिन्यांच्या आत: किमान रु 2000/-
15	LC साइटवर कमिशन	LC मूल्यावर वार्षिक 1% पर्यंत- किमान रु 1500/-
16	LC मजकूर सुधारणा शुल्क	प्रति सुधारणा रु. 750/-
17	LC मूल्य आणि मुदत सुधारणा	वरीलप्रमाणे LC जारी करण्याचे शुल्क तसेच दुरुस्ती शुल्क म्हणून आकारले जाईल
18	LC बिल हाताळणी शुल्क	रु.750/- प्रति बिल
19	LC बिल स्वीकृती शुल्क	रु.750/- प्रति बिल
20	विसंगती शुल्क	रु.750/- प्रति बिल
21	मुद्रांक शुल्क	वास्तविक
22	SFMS शुल्क	वास्तविक
23	LC रद्द करण्याचे शुल्क	रु.1000/-
24	LC पेमेंट कमिशन	0.75% प्रतिवर्ष
25	LC हस्तांतरण	20% 90 दिवसांपर्यंत 24% 90 दिवसांपेक्षा जास्त
26	बँक गॅरंटी जारी करणे- कार्यप्रदर्शन हमी	बँक गॅरंटी (BG) रकमेवर 1.5% प्रतिवर्ष किमान रु 1500/-
27	बँक गॅरंटी जारी करणे- आर्थिक हमी	बँक गॅरंटी (BG) रकमेवर 2.0% वार्षिक किमान रु. 2000.
28	बँक गॅरंटी (BG) जारी हाताळणी शुल्क (कुरिअरचे अतिरिक्त शुल्क)	रु 200/- (कुरियर शुल्क वेगळे असावे)
29	मजकूर सुधारणा शुल्क	प्रति सुधारणा रु. 500/-
30	टेनर (कालावधी) किंवा मूल्य (व्हॅल्यू) मध्ये वाढ	बँक गॅरंटी (BG) जारी शुल्क म्हणून आकारले जाईल
31	बँक गॅरंटी (BG) क्लेम / दावा हाताळणी शुल्क	500/- प्रति दावा
32	बँक गॅरंटी (BG) रद्द करण्याचे शुल्क	रु.1000/-
33	आरओसी (ROC) फाइलिंग शुल्क	जसे लागू आहे
34	सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र जारी करणे	सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र मूल्याच्या 0.5% (किमान रु. 1000/- आणि कमाल रु 10000/-)
35	बँक गॅरंटी (BG) इव्होकेशन	20% 90 दिवसांपर्यंत 24% 90 दिवसांपेक्षा जास्त

36	CERSAI शुल्क प्रति सिक्युरिटी (स्टॉक/ प्राप्त करण्यायोग्य वस्तू/ प्लांट आणि मशिनरी आणि संपार्श्विक सुरक्षा)	रु.100/-
37	स्टॉक आणि प्राप्य लेखापरीक्षण- बाह्य	रु. 10000/- मेट्रो लोकेशन्स रु. 6000/- इतर प्रदेश
38	क्रेडिट शिल्ड इन्शुरन्स	जसे लागू आहे
39	स्टॉक इन्शुरन्स	जसे लागू आहे
40	संपत्तीचा विमा	जसे लागू आहे

वर नमूद केलेले सर्व शुल्क जीएसटी आणि इतर कोणतेही सरकारी शुल्क वगळता आहेत जे वेळोवेळी बदलू शकतात.

वरील शुल्क 1 एप्रिल 2024 पासून विद्यमान ग्राहकांसाठी आणि 1 जून 2024 पासून नवीन ग्राहकांसाठी लागू होईल.